

लिपिक-टंकलेडाकांच्या संयुक्त संवर्गात विकल्प
दिलेल्या टंकलेडाकांच्या सेवा प्रवेशोत्तर
प्रशिक्षण परीक्षेच्या संधीची गणना.

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग,

शासन परिपत्रक क्रमांक:परीक्षा. २१२८/प्र. क्र. ११/२८/१७,

मंत्रालय, मुंबई-४०००३२.

दिनांक :- २३ ऑक्टोबर, १९२८.

- पहा :- १. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. स्तआरव्ही.
१०८२/प्र. क्र. २४/८२/१२, दि. २६ नोव्हेंबर, १९२०.
२. शासन परिपत्रक क्रमांक-लेप्रप्र. २१२२/प्र. क्र. १/२१/१७,
दि. १६.३.२१.
३. शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग, क्र. परीक्षा-
२१२१/प्र. क्र. ११/२१/१७, दि. ७ जून, १९२१.
४. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. स्तआरव्ही.
१०२५/प्र. क्र. ७४/२५/१२, दि. २६ जून, १९२६.

परिपत्रक

शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक-परीक्षा. २१२१/प्र. क्र. ११/२१/१७, दि. ७ जून, १९२१ मधील परि. क्र. ३ मध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या टंकलेडाकांनी सामान्य प्रशासन विभागाची पूर्वपरवानगी घेऊन परीक्षेला न बसल्यास त्यांची परीक्षेची संधी गमावली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-स्तआरव्ही. १०८२/प्र. क्र. २४/८२/१२, दि. २६ नोव्हें. १९२०च्या अंमलबजावणीस दि. १२ एप्रिल, १९२१ ते दि. ५ सप्टें. १९२५ या कालावधीत स्थागिती लागू करण्यात आली होती. लिपिक-टंकलेडाक संवर्गात विकल्प दिलेल्या टंकलेडाकांसाठी स्थागिती कालावधीतील लिपिक-टंकलेडाक सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षेच्या संधीची गणना कराव्यात करण्यात यावी, या बाबतचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. त्या संदर्भात आता असा निर्णय घेण्यात येत आहे की,

[१] १२ एप्रिल, १९२१ ते ५ सप्टेंबर, १९२५ या कालावधीत स्थागिती कारणास्तव लिपिक-टंकलेडाक सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षेसाठी न बसलेले जो कर्मचारी सन १९२६ ते सन १९२८ या कालावधीत परीक्षेला बसून उत्तीर्ण झाले आहेत, त्यांची जोडता अबाधित ठेवण्यात यावी.

[२] तन १९२६ ते १९९८ या कालावधीत लिपिक-टंकलेखाक सेवेत काम करणारे अधिकारी ज्या कर्मचा-यांनी लिपिक-टंकलेखाक सेवा प्रवेशावेतार प्रविष्टाणा परीक्षेच्या विहित संधी उपभोगलेल्या नसतील अशा कर्मचा-यांनी तन १९९९ सालातील उपलब्ध होणा-या संधीत परीक्षा उत्तीर्ण केल्यास त्यांची सेवा जोडता अबाधित ठेवण्यात येईल.

मंत्रालयातील सर्व विभागांना सूचित करण्यात येते की, वरील विर्णय विभागांनी त्यांच्या विभागातील सर्व संबंधित टंकलेखाकांच्या तात्काळ निदर्शनास आणण्यात यावा.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व याप्रमाणे,



अवर सचिव,
तानान्य प्रशासन विभाग.

प्रत,

मंत्रालयातील सर्व विभाग [आस्थापना शाखा]
तानान्य प्रशासन विभाग/१९, १४.